

Date: 12th September, 2022

To
BSE Limited
Corporate Relationship Department
P.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: BSE-542670

Dear Sir / Ma'am,

Sub: Intimation of the Newspaper Publication for Convening 13th Annual General Meeting of the Company through over video conference/Other Visuals Means (VC/OAVM).

Newspaper advertisement titled 13th Annual General Meeting to be held over video conference/Other Visuals Means (VC), record date and Book Closure in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This has reference to the above subject, please find enclosed copies of the Newspaper publication given to the members of the company, for Convening 13th Annual General Meeting of the Company through video conference/Other Audio Visuals Means ("VC/,OAVM") facility, being published on 11th September, 2022.

- 1. Free Press English(Mumbai edition) 11th September, 2022
- 2. Navshakti Marathi (Mumbai Edition) 11th September, 2022

The Copy of the same enclosed for reference and advertisement copies are also being made available in the Company's website, at www.artemiselectricals.com.

This is for your information and records.

Thanks & Regards,

For Artemis Electricals mediciects Limited

Shiw Kumer Singh

Whole time Director and Chief financial officer

DIN: 07203370

ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED

(Formerly Known as Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Regd. Office: Artemis Complex, Gala No. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane - 401208.

Phone: 022 - 35722456 / 79635174 • E.: contact@artemiselectricals.com • Web site: www.artemiselectricals.com

KUMAKA INDUSTRIES LIMITED

Reg. Off.: 404, Sharda Chambers, 33, Sir Vithaldas Thakersey Marg New Marine Lines, Mumbai - 400 020. Corp. Off.: 5th Floor, Ramkrishna Chambers, BPC Road, Alkapuri.

at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194

Watch on YouTube: 🕲 आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

Nagarjun Co. Op. Credit Society Ltd. Regd. No.: BOM/RSR/HE/

1401 of 1981

This is to inform all members of Nagarjun Co Op Credit Society Ltd. Mumbai. The Society's Annual General Body Meeting for Financial Year 2021-22 will be held on Sunday 25th Sept. 2022 at 4.00 P.M. at Shop No. 26, Bhatia Bldg., Zarina CHS Ltd. S.V.Road. Bandra West Mumbai 400 050. Members are requested to attend the meeting.

Place : Akola

Secretary Vijay Fulkar

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO- 3 MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA, Sector 30A, Next to Raghuleela Mall, Near Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400703 RECOVERY PROCEEDING NO 213 OF 2016

Bank of Baroda (ex-Dena Bank)] Certificate Holder Mr. Bhupesh Vijay Prajapati & Anr] Certificate Debtor CORRIGENDUM NOTICE

Refer the Notice Published on "Free Press Journal and Navshakti" Newspaper on date This is to inform you all the following corrigendum.
That the Date of Proclamation of sale and settling inadvertently mentioned as: 15.06.2022 be read as 13.09.2022 in the Proclamation of Notice

(seal) Recovery Officer-II Mumbai Debts Recovery Tribunal-3



Regional office Aurangabad 5-5-72. Jagtap Building, New Osmanpura, Aurangabad

POSSESSION NOTICE (For Immovable Property) UNDER Rule 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Central Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 02/06/2022 calling upon the borrowers (1) Mr. Sudhir Sudhakar Topre (Borrower), (2) Mr. Ashish Kumar Kanhed (Guarantor), (3) Mr. Yogesh Sudhakar Topre (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,04,525.00 (Rs. Fourteen Lakh Four thousand Five Hundred Twenty Five only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 07th day of September of the year 2022.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount Rs. 14,04,525.00 (Rs. Fourteen Lakh Four thousand Five Hundred Twenty Five only) and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Owner of the Property: Mr. Sudhir Sudhakar Topre

Address of the Property: Registered Mortgaged Serial No.-AGG-6. 2346/2015 Dated 08/10/2015 of Residential Flat Property owned by Mr. Sudhir Sudhakar Topre, A/P-Flat No.B 10, Stilt Second floor, Bhaskar Vastupurti Apartment, Constructed On Gut No.147, Plot No.2 4405.34 Sq. Mtrs. At Mitmita, Aurangabad Built Up Area 39.17 Sq. Mtr. within Municipal Limits of Maha Nagar Palika - Aurangabad, Registration District - Aurangabad and bounded as under:

North: Open to Sky. South: Passage. East: Flat No. A-10. West Open Duct & Flat No. 9.

Sd/-**Authorised officer** Central Bank Of India. Regional Office, Aurangabad.

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Date: 07.09.2022

Place : Aurangabad

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1
Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	
1.	Ganesh M Mohokar & Priti Ganesh Mohokar- QZAKL00005001687 (DHFL Old LAN- 01700007081 & ICICI New LAN- QZAKL00005001687)	Flat No.101, 1st Floor, Balaji Apartment, Opp. Nishant Pat Sanstha, Umri, Dist. Akola, Maharashtra 444005/ September 06, 2022	April 11, 2022 Rs. 13,38,171.00/-	Akola
2.	Jaykumar Jagdhanrao Telgote & Shilpa Jaykumar Telgote- QZAKL00005015825 (DHFL Old LAN- 01700004895 & ICICI New LAN- QZAKL00005015825)	Mouje Akola Sr No.100 Plot No.12-B, Behibd Madhuri Bar, Maharashtra,- 444001/ September 06, 2022	April 06, 2022 Rs. 1,10,315.00/-	Akola

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: September 09, 2022

Authorized Officer ICICI Bank Limited

ARTEMIS

Artemis Electricals and Projects Limited (Formerly known as Artemis Electricals Limited) CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane-401208, Maharashtra

Ph no.: 022-35722456/ 79635174 E-mail: contact@artemiselectricals.com, Website: www.artemiselectricals.com

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting of Artemis Electricals and Projects Limited is scheduled to be held on Friday, 30 Sept., 2022 at 9:00 A.M. IST, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as mentioned in the Notice of AGM.

The AGM is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI")

- 1. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2021-22 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on **September 08, 2022**.
- Electronic Copies of the Notice of AGM have sent to all the Members whose email id is registered with the Company and/or Depositary Participant (s) whose names appear in the Register of Members as on Friday, 02 Sept., 2022
- The e-voting period commences on 9:00 A.M., Tuesday 27 Sept., 2022 and ends 29 Sept., 2022. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on 23 Sept., 2022 i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.
- Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Cameo Securities Limited, at cameo@cameoindia.com and keeping Carbon Copy to contact@artemiselectricals.com to receive copies of the Annual Report 2021-22 along with the Notice of the 13th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.
- Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their requesting advance at least 7 days prior to meeting mentioning their name, Demat account number/folio number, email id, mobile number at contact@artemiselectricals.com. Only Registered speakers will be allowed to speak during the meeting.
- The shareholders who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries in advance 3 days prior to meeting mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at www.contact@artemiselectricals.com. These queries will be replied to by the company suitably by email.
- The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43

The Details of AGM, Annual Report along with Notice, be made available on the website of the Company. Members are requested to visit www.artemiselectricals.com to obtain such details.

NOTICE is hereby given pursuant to provision of Section 91 of the Companies Act 2013 read with rules made thereunder, and regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 24 Sept. 2022 to Friday, 30 Sept., 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the financial year ended on 31st March, 2022.

Place: Mumbai Date: 08/09/2022 For Artemis Electrical and Projects Limited Alheena Khan

Company Secretary

(f)ICICI Bank

CORRIGENDUM Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Refer to the advertisement of the 13.2 notice published in Free Press Journal (Eng), Mumbai Edition on August 27, 2021, page no. 6, under the Borrower's name NILOFAR SAJED SHAIKH, LAN no. LBAUR00005162136. Due to an inadvertent mistake in the Date of Notice Sent was mentioned as July 16, 2021. instead of July 15, 2021. We therefore, request to read it as July 15, 2021, while the other contents in the above said notice remains unchanged.

Date: September 09, 2022 Place: Mumbai Authorized Officer ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large I am investigating the Title of MS. D'SOUZA ANJELA PAUL in respect of Flat more particularly described in the Schedule hereunder and that my Client Mr. Krishnan Anandan is intend to purchase the same, who in turn wish o avail Housing Loan against the said Flat from my Clients Karnataka Bank Ltd., Borival West) Branch, Mumbai - 400 103.

All Persons/Banks/Institutions having any claim against or in respect of the said Premise more particularly described in the Schedule hereunder written or any part thereof by way of sale, exchange, mortgage equitable or otherwise, gift, trust, inheritance, family arrangement, maintenance, bequest, partnership, possession, lease, sub-lease, tenancy license, lien, charge, pledge, easement or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to the undersigned in writing with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 14 days from the date hereof failing which the same shall be deemed to have been waived and the Title of the said owner to the said Flat shall be considered as clear and free from all encumbrances

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 203, Admg. 270 Sq. Ft. Carpet Area on the 2nd Floor in Mahesh Darshan CHS Ltd. (Building No.2) together with 5 Shares bearing distinctive Numbers 61 to 65 contained in Share Certificate No. 13 issued by the said Society situated on the land bearing CTS no. 208, Dahisar (West), Link Road, Kandarpada, Mumbai - 400 068.

Karunakar S. Shetty, Advocate for Mr. Krishnan Ananda and Karnataka Bank Ltd, Borivali (West) Branch Add: 301. Minarette Condomonium Dadabhai X Road, No. 2, Andheri (West), Mumbai - 400 058 Place: Mumbai Email: advocate.kshetty@gmail.com

बैंक ऑफ़ बडौटा Bank of Baroda PARTY AND DESCRIPTION

CBD Belapur Branch, Bank of Baroda, Shop No-13-12 ,Plot No.56, Monarch Plaza,Sector-11, CBD Belapur,navi Mumbai, Maharastra-400614

POSSESSION NOTICE for Immovable property)[See rule 8(1)] Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 20-06-2022 calling upon the borrower M/s. Shield Protection Guards Pvt Ltd. (1. Shri. Anjum Yakub Shaikh And 2. Mr. Jaffar Saffa Mohammed, khan), to repay the amount mentioned in the notice heing Mohammed khan) to repay the amount mentioned in the notice being Rs.92,73,325.34 (Rupees Ninety Two Lakhs Seventy Three Thousand Three Hundred Twenty Five And Thirty Four Paisa only) as on 20/06/2022 within 60 days from the date of receipt of the said notice. The content of the said notice is

days from the date of receipt of the said notice. The content of the said notice is acknowledge by the borrower on 01/07/2022. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 06th day of September of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda For an amount of Rs.1,03,94,616/- (Rupees One Crore Three Lakhs Ninety Four Thousand Six Hundred And Sixteen only) as on 06/09/2022 and interest thereon.

and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
All that part and parcel of the property known as service industrial plot no. 110
Sector-18 no. 10, New panvel (E), Navi Mumbai of admeasuring 247.20 Sq.Mtrs and Ground+1Upper floors R.C.C. framed structure having additional floor height with constructed area about 123.573 Sq Mrs build up (Share to 50% each) Or heterophytic building and boundered for the property in with the little structure and boundered for the property in the second in the structure of the property of the second in the second of the second eabout in village- New panvel (W), Taluka panval, District Raigad and bou Bounded:On the North by: Plot no. 111, On the South by : Plot no. 109 ,On the

East by: Wide Road, On the West by: Plot no. 118 Date: 06.09.2022 Place: Belapur CBD Authorized Office Bank of Baroda

Regd. Office: 306, Madhava, 3rd Floor, Plot # C / 4, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400 051.

CIN No: L65910MH1983PLC031230

Tel: 022 - 67488888 website: www.joyrealty.in

Email Id: cs@joydevelopers.com

NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company 'JOY REALTY LIMITED" is scheduled to be held on Tuesday, 27th September, 2022, at 02.30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with the Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2022.

Notice of AGM and Annual Report for FY 2021-22, including the remote e-voting instructions have been e-mailed to the members whose email addresses have been registered with the Company / Depository Participant(s). The AGM notice along with the explanatory statement and the Annual Report for the F.Y. 2021-22 is available and can be downloaded from the Company's website www.joyrealty.in and the website of the stock exchange in which the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companie Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility ("remote e-voting") provided by NSDL, on all the resolutions set forth in the Notice.

The details of remote e-voting are given below: (I) The business as set forth in the Notice of the AGM will be transacted through VC/OAVM

- (ii) The remote e-voting will commence on Saturday, September 24, 2022 (9.00 am) and end on Monday,
- September 26, 2022 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.
- (iii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently.
- (iv) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after 20/09/2022 i.e. cut-off date and holding shares as of the cut-off date i.e. 20/09/2022, may obtain the login details by following the instructions as mentioned in the notice or sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR). Regulations 2015 that the register of members of the company will remain closed from the September 21, 2022 to

Place: Mumbai

Dated:01-09-2022

For Joy Realty Ltd Bhavin Soni (Managing Director)

Rs. 86993737.59 as on

31.08.2022 + interest thereon

w.e.f. 31.03.2007 + expenses &

SBI State Bank of India BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH -II

Authorised Officer's Details:-Name- MOHD RASHID KHAN

M/s Kanchan International Ltd

Place : Mumbai

CORPORATE OFFICE :- Shop No. 11, Radha Krishna Niwas, MahakalWadi, C.S. Road,

Anand Nagar, Dahisar, Mumbai— 400068

Regd. Office: -28 A/B Raju Industrial Estate,

| Stressed Assets Management Branch - II Raheja Chambers, Ground Floor, Wing -B. Free Press Journal Marg

Mobile No: - 9285553025 Landline No. (Office):- 022-41611402

Nariman Point, Mumbai 400021, Tel No: 022-41611403, Fax No:022-22811403, E-mail id: sbi.15859@sbi.co.in

Appendix-IV-A (See Proviso to rule 8(6))

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules. 2002 The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following property/ies u/s 13(4) of the Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for

realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS" and on the terms and condition specified hereunder Outstanding Dues for Recovery of which Property/les is/are Being Sold Name of Borrower(s) Name of Guarantor(s)

1) Mr. Ashok C Khimavat. 2) Mr. Dinesh C

Khimavat, 3) Mr. Bharat H Pipalia 4)

Champaklal S Khimavat 5) Kanchanbe

Personnel Guarantors

C Khimavat

Penkar Pada Road, Near Dahisar Check Naka,PO Mira Road, Thane – 401104 Corporate Guarantor: Kanchan Kitchen Aid Pvt. Ltd. & Marlex Appliances Pvt. Ltd.						
Name of The Unit	Description of property/ies	Date & Time of e-Auction:	Reserve Price / (EMD) / Bld Increment Amount	Date and time for submission of EMD and request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc.	Date & Time of Inspection property	
M/s Kanchan International Ltd	Lot No.1 Land & Building in the name of Kanchan Kitchen Aid Pvt. Ltd.	Time :- 11.00 a.m. to	Reserve Price Rs.3.02 crore Below which the property will not be sold	On or before 18.10.2022 before 4.30 p.m.	12.10.2022 from 11.30 a.m. to 4.00 p.m.	
	situated at Plot No. 22/E, GDDIDC, Somnath Estate, Somnath Road, Village Dabhel, Taluka & Dist. Daman-396210	unlimited extensions of 10 Minutes each	Earnest Money Deposit (EMD) 10% of the Reserve Price I. e. Rs.0.31 crore Bid Increment Amount Rs.1.00.000/-		Contact Person – Hemant Singh Bais Mobile No. – 9820476762	

"CARE : It may be noted that, this e-auction is being held on "As is where is basis" and "As is what is basis" STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT

The Borrowers / Guarantors are hereby noticed that the property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost from you. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites

www.sbi.co.in, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Date : 11.09.2022 Authorized Officer

LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that the Certificate No.16 of S P Co-op. Housing Society Ltd. Having registered address at S P Apartment, Manav Mandir Road, Bombay-400006. Name of the share noider: Jain Sanskruti kala Kendra Mem. Register No. 21, Dist No. 276-80 (both) No. of shares: 5 having registered office No. at 401, Kshamalaya, 37 New Marine Lines, Mumbai-400020. Have been lost/misplaced and that an application for issue of duplicate shares certificate have been made to the aforesaid Society. Any person, having any objection in respect of the said share certificate should lodge such claim with the society at the address given above vith the society at the address given above vithin 15 days of the publication of this

Jain Sanskruti Kala Kendra (Share Holder Place: Mumbai Date : 11th September 2022

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT Mr. Ritesh Shivotia is intending to sell & my client/s are intending to purchase the Commercia (property) i.e. Shop No. 8, B-Wing, Ground Floor, admeasuring about 170.55 sq. ft. built up area, in the building known as Sahyadri CHSL., S. V. Road, Opp. Baja Hall, Malad (W), Mumbai – 400 064 more particularly described in the Schedule here below. Any person/s and/or any institution/s having any claim/s or objection/s or right/s in respect of the said commercial Shop by way of inheritance share, sale, mortgage, charge, lease, lien license, gift, possession or encumbrance howsoever or any claim of any nature o whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice. The claimant/ or objector/s should come with the copie of such document/s & other proof/s in support of their claim/s or objection/s or right/s in respect of the said Commercia Shop. If no claim/s or objection/s is/ar received within the prescribed period above, my clients shall be free to deal & ourchase the said Commercial Shop. The laim/s or objection/s, if any rec ne not binding on my client/s.

e. Shop No. 8, B - Wing, Ground Floor 1.e. Shop No. 8, B – Wing, Ground Floor, admeasuring about 170.55 sq. ft. built up area, in the building known as Sahyadri CHSL., S.V. Road, Opp. Bajaj Hall, Malad (W), Mumbai – 400 064 is Mortgaged before the Bank of Barod erstwhile (Vijaya Bank) having Loan A/c. No. 511606211000022. The said Mortgage Loan Amount will be repaid by my client/s through sale proceeds & the said Commercial Shop will be freed fron all lien & encumbrances after this claim and vendor of property shall be solel Responsible for any other claim except abovementioned and indemnifies seller

The Schedule Above Referred to: Shop No. 8, B-Wing, Ground Floor, admeasuring about 170.55 sq. ft. built up area, in the building known as Sahyadri CHSL., S.V. Road, Opp. Bajaj Hall, Malad (W), Mumbai - 400 064. Dated this 9th September 2022

Ms. VARSHA MISHRA LEO LEGAL ASSOCIATES Advocate High Court, Bombay (For the intending Purchaser/s)
Office No. 626, 6th Floor, IJMIMA Comple

leolegalassociates@gmail.com

Date: 09.09.2022

Place: Vadodara

Regd. Office: IDBI Bank, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005

Complex, Opp. Moksha Plaza, Near Hotel Rasoi, S. V. Road, Borivali West, Mumbai-400092. M. No.: 9839635346/9953581483 Email: abhishek.singh@idbi.co.in & singh.neeraj@idbi.co.in www.idbibank.in

PUBLIC NOTICE FOR SALE through E-Auction RESIDENTIAL & COMMERCIAL PROPERTIES FOR SALE IN PRIME LOCATIONS IN MUMBAI and LONAWALA, MAHARASHTRA

mmovable properties mortgaged as security for availing financial assist M/s.OMARK INTERNATIONAL and M/s LIFETIME REALITY PVT. LTD.

The undersigned being the Authorized Officer (AO) of the IDBI Bank Ltd. (IDBI) invites Bids/Offers in sealed covers for sale of the following properties mortgaged as security for availing financial assistance by M/s.Omark International and M/s.Lifetime Realty Pvt Ltd under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, cossession whereof has been taken by the AO, IDBI Bank Ltd on 16-11-2019 for property 1 14-11-2019 for property 2 and on 30-01-2021 for property 3 and 4.

Brief Description of Properties : Property owned by Smt. Smitha Prasad (M/s.Omark International)

Flat no. B-104 (2 BHK), 1st Floor, B wing, "Winchester Shri Swami Samartha Prasanna Co-op Hsg Soc Ltd" Unit no 15, Bearing Plot No 2, S No. 1/135, Village Oshiwara, Andheri west, Mumba 400053 with carpet area of 772 sq. ft and Built up area of 965 sq. ft.

) Property owned by Shri Smt. Smitha Prasad (M/s.Omark International): Office no 302,3rd floor, A wing, Raikar Chambers Premises Coop Hsg Soc Ltd, Plot Survey no 17 Hissa No 1, S No. 18, Village Deonar, Govandi Station Road, Mumbai with carpet area of 255 sq ft and Built up area of 400 sq. ft.

) Property owned by owned by Shri Shrinivas Mahadev (M/s.Lifetime Realty Pvt Ltd): Plot No.528A, Village - Deoghar, Taluka - Mulshi, Aambey Valley, Sahara City, Lonavala Maharashtra -410401 owned by Shri Shrinivas Mahadev with plot area of 11000.81 sq. ft. 4) Property owned by Mrs. Hem V. Avishia and Mr Vandesh Avishia (M/s. Lifetime Realty Pvt Ltd): 28B. Village - Deoghar, Taluka - Mulshi, Aambey Valley, Sahara City, Lonavala, I

The dues of IDBI Bank Ltd. outstanding:

ffect from 01-01-2018.

410401 owned by Mrs. Hem V. Avishia and Mr Vandesh Avishia with plot area of 11000.81 sq. ft. M/s. Omark International dues as on 01-01- M/s. Lifetime Realty Pvt Ltd dues as on 10-08-2018 stand at Rs.8.08.50.553.00 (Rupees 2022 stand at Rs.4.35.93.787.58 (Rupees Eight Crore Eight Lakh Fifty Thousand Five Hundred and Fifty Three only) plus expenses, Thousand Seven Hundred Eighty Seven and

charges and further interest thereon with effect from 01-01-2018. 10-08-2022.

Date of Last Date of Submission Date of E-Auction Inspection of Bids along with EMD & Time Reserve Price EMD Inspection of Bids along with EMD 26.09.2022 28.09.2022 till 4.00 pm. 29.09.2022 at 11.30 lakh (11.00 am am. To 12.00 pm at Branch Office: IDBI Bank Ltd. 1st Floor, Sa 2. Rs.78.20.000/-Rs.7.82 Leela Commercial Complex, Opp. Moksha Plaza, Near Hotel Rasoi, S. V. Road, Borivali 3. Rs.1,10,01,000/- Rs.11.01 Vest, Mumbai-400092 4. Rs.1,10,01,000/- Rs.11.01

Gist of the terms & conditions appearing in Bid Document:

The sale of Secured Assets is on "as is where is basis", "as is what is basis" "whatever there is basis" and "no recourse basis" for and on behalf of the Secured Creditors viz.: IDBI Bank Ltd.

The aforesaid properties shall not be sold below the reserve price mentioned above. Bid increase amount is Rs.10,000.00

The Earnest Money Deposit - (EMD) will not carry interest. AO may retain EMD of top three bidders upto 3 months from the date of opening of the bids. The AO may permit inter-se bidding among the top three bidders. The sale would be on e-auction platform at website bidding among the top three bidders. The sale would be on e-auction platform at website www.bankeauctionwizand.com and shall take place on 29.09.2022 at 11.30 am to 12.00 pm, unlimited extension of 5 minutes each. Intending Bidders shall hold a valid e-mail address, please contact M/s ANTARES SYSTEMS LIMITED, #24, Sudha Complex, 3rd Stage, 4th Block, Basaveshwaranagar, Bangalore-560079. Contact person Name Mr. Manohar Sand M. No. 9686196755. (Help Line Nos: 080-40482100 - Email: manohars@antaressystems.com (For Technical and Bidding Process).

Bidders are advised to go through the website www.bankeauctionwizard.com for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids for taking part in the e-

Earnest Money deposit (EMD) shall be deposited through DD from any scheduled ban drawn in favour of IDBI Bank Ltd., SV Road Branch. Payable at Mumbai or to be remitted drawn in ravour or IDBI Bank Liu, 5 V Roda Dranch, Payable at Mumbal or to be remitted to Account No.57134915010015, IFSC Code: IBKL0000571, Branch Name: IDBI Bank Limited, SV Road Branch, Borivali West, Mumbai, by way of RTGS in favour of IDBI Bank Ltd and submit proof of payment along with KYC documents (photo identity and address proofs) like PAN Card (compulsory), Aadhaar Card, Passport, Voter ID card, Driving License etc. The amount of EMD paid by the interested bidders shall carry no interest. The EMD shall be forfeited if the bidder does not participate in the e-auction by placing the bid.

The successful bidder will be required to deposit 25% of the sale price (less the amount of EMD deposited) at the time of confirmation of sale. The balance amount of the sale price to be paid within 15 days of the confirmation of the sale or such extended period as may be agreed to by the AO. In case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the deposited amount shall be forfeited, including earnest money.

AO reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason(s). In case all the bids are rejected, the AO reserves the right to sell the assets by any of the modes as prescribed in the SARFAESIAct. The Secured Assets mentioned in the Bid Document are based on the charges/mortgage: created by the mortgagor/s in favour of Secured Creditors, the details whereof are given in

the bid document. Interested parties are requested to verify the details of the Securer Assets and inspect the records relating to mortgaged assets available with AO on request. Secured creditors do not take responsibility for any errors/omissions/discrepancy, shortfall etc in the secured Assets or for procuring any permissions etc or for the dues of any authority established by law.

0. The Secured Assets are being sold free from charges and encumbrances of Secu

11. The successful bidder would be required to bear all the necessary expenses like stam duty, registration, expenses, tax liabilities, if any etc for transfer of secured asset.

12. The Bid Document can be obtained from AO, IDBI Bank Ltd., Branch Office. IDBI Ban Ltd., 1st Floor, Sai Leela Commercial Complex, Opp. Moksha Plaza, Near Hotel Rasol, S V Road, Borivali West, Mumbai-400092, on M. No.: 9839635346/9953581483, Email abhishek.singh@idbi.co.in and can also be downloaded from www.idbibank.com 3. Contact the AO, IDBI Bank Limited, SV Road Branch, Mumbai on Tel: +91--22-67105664

Email: abhishek.singh@idbi.co.in at the above address in person during September 12, 2022 to September 28, 2022 on any working day between 10:30 am and 05:00 pm to get the Bid Document which contains detailed terms and conditions of sale, bid forms etc,.

4. Borrowers/Guarantors are also hereby given notice under Rule 9 (1) of the Rules of SARFAESI Act that the said immovable asset shall be sold after 15 days from the date of this notice by adopting any of the following methods mentioned in Rule 8 (5) of the Rules.

Date: 09-09-2022 Authorized Officer, IDBI Bank Ltd State Bank of India

wullial - 400 u.C. Cofp. On: 3 M ricor, Aministina Chambers, De Coda, Aixapun, Vadodara 390 007, Gujarat. ClN.: 199999MH1973PLC016315. Tel.No. +91 265-2330012 Website: www.kumakaindustries.com E-mail address : secretarial@kumakaindustries.com NOTICE OF 48TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E- VOTING NOTICE is hereby given pursuant to Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 that 48" Annual General Meeting (AGM) of the Shareholders of Kumaka Industries Limited will be held on Friday, 30" September, 2021 at 5:00 P.M. through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) is compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020 issued in April 2020 and May 2020, Circular number 02/2021, 19/2021, 21/2021 issued in January, 2021 and Circular number 02/2022 issued in May 2022 read with all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA).

Government of India to transact the business as contained in the notice of the meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 48th AGN and Annual Report 2021-22 have been sent to all the shareholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s) on 2nd September, 2022 A copy of the same is available on Company's website i.e. www.kumukaindustries.cor and on website of e-voting Agency i.e. www.linkintime.co.in.

Shareholders holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut off date i.e. $23^{\circ i}$ September, 2022 may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of 48th AGM through the electronic voting system of Insta vote (Link Shareholders are hereby further informed that:

a) The business as set forth in the Notice of the 48th AGM will be transacted through remote e-voting and e-voting system at the 48" AGM;
b) The Register of the Shareholders and Share Transfer Register of the Bank will remain closed Saturday, 24" September, 2022 to Friday, 30" September, 2022 (both days

inclusive) for the purpose of 48"Annual General Meeting.
c) The remote e-voting shall commence at 9:00 a.m. IST on Tuesday, 27" Septembe

2022 and end at 5.00 p.m. on Thursday, 29° September, 2022.
d) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the 48° AGM shall be 23° September, 2022; Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on 29th September, 2022

f) Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the 48th AGM and holds shares as on the e-voting cut-off, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.i (e-voting agency's email address).
g) Shareholders may note that:

 The facility for voting will also be made available during the 48ⁿ AGM, and those shareholders present in the 48ⁿ AGM through VC/OAVM, who have not cast thei vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred fron doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the 48° AGM;

ii. The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the 48 AGM may also attend the 48th AGM but shall not be entitled to cast their vote iii. Only persons whose name is recorded in the register of members or in the register

of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the 45" AGM.

h) The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the 48" AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit

www.kumukaindustries.com to obtain such details.
Shareholders who have not registered their email addresses are requested to registe their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, LINK INTIME INDIA PVT LTD, at https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html to receive copies of the Annual Report 2021-22 along with the Notice of the 48thAGM, instructions for remote evoting and instructions for participation in the 48thAGMthrough VC/OAVM. case of queries relating to e-voting, members may refer to the Frequently Asked

Questions (FAQs) for members and e-voting user manual for members a www.linkintime.co.in.website.or.call.the.no.: 1800-22-5533 or.contact.Mr.Rajiv.Ranjan, Asst Vice President- e-Voting, Link Intime India Pvt. Ltd, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhrol West, Mumbai - 400 083. Email:insta.vote@linkintime.co.inMembers may also write to the undersigned at the aforesaid address or e-mail at enotices@linkintime.co.in The aggregate results of Remote E-voting and voting at the meeting will be announce within 2 days of the 48th AGM by the Company on its website.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions(FAQs) and Insta Vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, or contact to Mr

Rajiv Ranjan, Asst. Vice President- e-Voting, at telephone 022 - 49186000, Link Intime India Pvt. Ltd, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083. Email: insta.vote@linkintime.co.in Members may also write to the undersigned at the aforesai address or e-mail at enotices@linkintime.co.in For KUMAKA INDUSTRIES LIMITED

> Mr. Pankaj Kadakia Chairman and Managing Director

(T) IDBI BANK L65190MH2004G0I148838 Branch Office: IDBI Bank Ltd., 1st Floor, Sai Leela Commercial



जितेंद्र चांदोरकर यांचे निधन

डोंबिवली: डोंबिवली पश्चिम येथील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक जितेंद्र अविनाश चांदोरकर (५५) यांचे गुरुवारी निधन झाले. चांदोरकर सरांना शुक्रवारी त्यांचे कुटुंबीय सुहृद मित्र आणि शोकाकुल विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. स्नायू विकलांगता सारख्या दुर्धर आजाराने अनेक वर्षे त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आली होती. अंथरुणाला खिळून असतानाही त्यांनी गेली ३८ वर्षे जिद्दीने आपल्या घरातून विद्यार्थांसाठी ज्ञानयज्ञ चालवला होता. त्यांच्या हाता खाली तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून आयटी, वैद्यक, आर्टिस्ट अशा विविध क्षेत्रात हे विद्यार्थी चमकत आहेत.

भाविकांना तुळशी रोपांचे मोफत वाटप

वसई: राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच भारत विकास परिषद द्वारा अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना ताक व तुळशी रोपाचे वितरण आज दिवाणमान, वसई पश्चिम येथे करण्यात आले. गेली १९ वर्षे अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाला आलेल्या भाविकांसाठी घरगुती पद्धतीने मसाला ताक व प्रत्येक भाविक परिवारास तुळशी रोपाचे वाटप करण्यात येते. उपक्रमास अनेक परिवारातून महिला उत्स्फूर्तपणे ताक बनवण्यात तसेच वितरण करण्यात मनोभावे सहभागी होतात. या वर्षीही मोठ्या संख्येने महिला, मुले व महाविद्यालयीन विद्यार्थी दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत ही सेवा करत होते. जवळपास ६०० तुळशीची रोपे वितरीत

अंबरनाथच्या शिरपेचात मानाचा तुरा.

नौदलाच्या विक्रांत युद्धनौकेच्या संरक्षणासाठी एमटीपीएफ कारखान्यातील अँटी मिसाईल सिस्टीम

वार्ताहर /अंबरनाथ भारतीय नौदलाच्या ताफ्यात झालेल्या युद्धनौकेचे रक्षण अंबरनाथच्या कारखान्यात निर्माण करण्यात आलेली अँटी मिसाईल सिस्टीम करणार आहे. विक्रांत'वर चार ठिकाणी ही सिस्टीम बसवण्यात आली असून ही संपूर्ण सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (एमटीपीएफ) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

अँटी मिसाईल सिस्टीम बसवण्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आली असून ती अंबरनाथच्या आक्रमणे रोखण्यासाठी आणि मशीन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीत (एमटीपीएफ) तयार करण्यात तितक्याच ताकदीने परतवृन लावण्यासाठी 'विक्रांत' ही युद्धनौका २ सप्टेंबर २०२२ रोजी

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली

असता, व्यंकटेश शेट्टी यांच्या डोक्यात कुणीतरी

दगड घालन हत्या केल्याचे प्राथमिक तपासात

आढळून आले. त्यानुसार पोलासांनी अज्ञात व्यक्ती

विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीच्या

पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ व त्याच्या

आजुबाजुच्या परिसरातमधील सीसीटीव्ही

कॅमेऱ्याची तपासणी केली असता,आकाश दशरथ

चव्हाण हा संशयित आरोपी पोलिसांच्या निदर्शनास

आला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध

घेऊन त्याला रबाळे एमआयडीसीतून ताब्यात घेतले.

शोधासाठी एक पथक तयार केले.

त्यांचे स्पेअरपार्टस, बंदुकांचे सुटे भाग अशा तांत्रिक गोष्टींची निर्मिती करणाऱ्या मशीन फॅक्टरीत प्रोटोटाईप (एमटीपीएफ) सन २००६ पासून या 'कवच' या अँटी मिसाईल सिस्टीमची निर्मिती सुरू आहे.

संपूर्णपणे एमटीपीएफ फॅक्टरीच्या अधिकारी आणि कामगारांनी मिळून तयार केली असून परदेशी तंत्रज्ञ किंवा तंत्रज्ञान याचा त्यात वापर करण्यात आलेला नाही आत्तापर्यंत अशा १३ 'कवच' अँटी सिस्टीम भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौकांवर बसवण्यात आल्या आहेत. मात्र असलेल्या 'विक्रांत'चे रक्षण करण्यासाठी 'कवच'चा प्रत्येक



महापे एमआयडीसी हत्याप्रकरणी आरोपी अटकेत

भारतीय नौदलाच्या

दाखल झाली. संपूर्ण भारतीय

बनावटीच्या या युद्धनौकेची

निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये

करण्यात आली आहे. या

युद्धनौकेचे त्यापासून संरक्षण व्हावे

यासाठी या युद्ध नौकेवर 'कवच' ही

शत्रूसैन्याकडून

वार्ताहर/नवी मुंबई

महापे येथील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या व्यंकटेश शेट्टी उर्फ अण्णा (५५) याच्या हत्येप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी आकाश दशरथ चव्हाण (२६) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी आकाश याने झोपेत असलेल्या व्यंकटेशच्या पाकीटातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी व्यंकटेशने त्याला विरोध केल्याने आकाशने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन त्याची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. अशी माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

या घटनेतील मृत व्यंकटेश शेट्टी उर्फ अण्णा हा महापे येथील उड्डाणपुलाखाली महापे वाहतूक चौकीच्या पाठीमागे एकटाच राहत होता. मात्र गत ४ ऑगस्ट रोजी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आल्यानंतर तुर्भे एमआयडीसी

नागार्जुन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड

गेंदणी क्र. : बीओएम∕आरएसआर_∕ एचइ/१४०१ ऑफ १९८१

सर्व सभासदांना कळविण्यात येते की नागार्जुन को. ऑप. क्रे. सो.लि. मुंबई या संस्थेची आर्थिक वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता शॉप नं. २६, भाटिया बिल्डिंग, झरीना को ऑप हौ. सो. लि एस. व्ही रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०० ०५० येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस उपस्थित रहावे.

> मा. सचिव विजय फुलकर

वार्ताहर/नवी मुंबई

पनवेल तालुक्यातील कोन गाव येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना पनवेल तालुका पोलिसांनी गत बुधवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेले बांगलादेशी नागरिकांमध्ये ४ महिला व एक पुरुषाचा समावेश असून यातील महिला या हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन त्याठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे तपासात आढळून आले आहे.

गत आठवडात ठाणे शहरातील हिल लाईन पोलिसांनी सोहेल मोहम्मद अली व रोजीना खातून झाकीर मंडोल या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी रोजीना खातून या महिलेने तिला पनवेल मधील कोन गावामध्ये मागील एक महिन्यापासून खुशबु नामक महिलेने जबरदस्तीने ठेवल्याची माहिती दिली होती.

०५.०९.२०२३

ठाणे

ह: ११.०९.२

त्यामुळे हिल लाईन पोलीस त्याबाबत खात्री करण्यासाठी गत बुधवारी रात्री पनवेलमध्ये आले होते. त्यानंतर त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास कोन गावात जाऊन त्याठीकाणी बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या महिलांकडे रोजीना खातुनबाबत चौकशी केली असता, रोजीना खातुन ही मागील ५ दिवसांपासुन त्यांच्या सोबत स्वखुशीने राहत असल्याचे त्यांनी त्यामळे पोलिसांनी त्या

बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

सर्व महिलांकडे भारतातील वास्तव्याबाबत केली असता, ते सर्व बांग्लादेशी नागरीक असल्याचे आढळुन आले.

२८.०९.२०२२

२८.०९.२०२२

मनी२मी फायनॅन्स पी. लिमिटेड

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. : वित्त मंत्रालय, भारत सरकार सेक्टर ३०ए, रघुलीला मॉलच्या बाजुला, वाशी रेल्वे स्टेशनच्या बाजुला वाशी, नवी मुंबई ४००७०३

(२५) या सर्वांना अटक केली.

निशाणी क्र. २

म्हा सर्वांना पुढील शुध्दिपत्र कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणाची तारीख अनवधानाने १५.०६.२०२ नसा नमूद केला आहे, जे सूचनेचे उद्घोषणा मध्ये १३.०९.२०२२ असा वाचावा

> वसुली अधिकारी-मंबई कर्ज वसली न्यायाधिकरण-

त्यांच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी

लागणाऱ्या आवश्यक प्रवासी कागदपत्रांची मागणी

केली असता, त्यांनी बांगलादेशी नागरीक असल्याची

तसेच त्यांनी घसखोरी करुन भारतात प्रवेश केल्याचे

कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी ज्युली बेगम

खादीमुल गाजी (३७), शंपाबेगम शाहीदुल शेख

(२५), नादीरा इरशाद शेख (३३), रोजीना खातुन

झाकीर मंडोल (३०) व सोहेल मोहम्मद अली



रायगडमध्ये जनावरांसाठी सीमाबंदी

अलिबाग: लम्पी स्कीन हा आजार झपाट्याने गायी, म्हशींमध्ये पसरु लागल्याने रायगड जिल्ह्यात पशुबाजार बंद, जनावरांच्या शर्यतींवर बंदी, तसेच जनावरांची वाहतुक करण्यास जिल्हांतर्गत बंदी घालण्यात आली असून, जिल्हह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशी लागण झालेले एकही जनावर आढळून आलेले नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून बेमुदत काळासाठी ही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशु विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LOSS OF AGREEMENT

Savio Charles D'silva son of late Mr Francis D'silva is residing at Flat No 1 (New 101), C-Wing,First Floor Building No C-14, Citizen Sunflower Chs Ltd Naigaon East Vasai Palghar-401208 admeasuring 889 sq. ft. late and after his demise the flat was transferred By-laws. The agreement for sale dated chief promoters and late Mr. Francis D'silva has been lost/misplaced, police complaint for the missing Agreement For Sale has been issued with lost report number 20991-2022 dated 08/09/2022. Any person having any claim or right in respect of Flat No 1 (new 101) by way of inheritance, share ,sale, mortgage lien, lease, gift, possession or encumbrance howsoever or otherwise related to the said flat is hereby required to intimate the undersigned within 14 days from the date of publication of the notice with all supporting documents, failing which any transaction shall be completed without reference of such claim if any from such person and same shall be treated as waived and not binding on our

Dated:11/09/2022 Advocate Matthew John Flat no G7, C-14, (Naigaon (East), Vasai, Palghar 401208 9323950767/ 9284444267

जाहीर सूचना

भामचे अशील श्री टेरेंस सल्वाडोर डिसिल्व्हा, १२३३*५* बेराजियो पॅलेस, अल्फारेड्डा जीए ३०००४ चे रहिवाशी, यांच्य वतीने सर्वसाधारण जनतेस सदर सूचनेद्वारे खालीलप्रमाण

यवहार करण्यासाठी त्यांचे भाऊ श्री बायन सल्वाडो

डिसिल्व्हा यांचेसह त्यांचे वडील श्री सल्वाडोर डिसिल्व्हा यांच

नावे ८ ऑगस्ट २००३ रोजी पॉवर ऑफ अटार्नी क्रियान्वि

केली होती. सदर पॉवर ऑफ अटार्नी नोंदणीकृत केलेले नव्हर्त परंतु नोटरीकृत केली होती. सदर पॉवर ऑफ अटार्नीच्य

कियान्वयन त्रप्रयान श्री मल्वाडोर डिमिल्व्हा यांनी आपन्त्र

मशीलांस असे कळविले होते कि त्यांनी कुटुंबाच्या मालकीच्य

स्थावर मालमत्तांचे व्यवहार सांभाळण्यासाठी सविधेच्य दृष्टिकोणातून सदर पॉवर ऑफ अटार्नी क्रियान्वित करण्या

भाली होती. काम/नोकरी निमित्त सतत बाहेरगावी रहा

लागल्या कारणाने श्री टेरेंस डिसिल्व्हा हे स्थावर मालम

संदर्भातील कोणतेही व्यवहार व्यक्तीश: पाहू शकत नव्हते आणि

त्याकरिता हजर राह् शकत नव्हते. परंतु त्यांनी त्यांच्य

मालकीच्या किंवा त्यांच्या वारसाहकाच्या मालमत्ते संदर्भात कोणत्याही व्यवहाराची वेळोवेळी माहिती देण्याकरिता आपले

वहील थी सल्वाहोर हिसिल्व्हा आणि भाऊ थी बाय

डिसिल्व्हा यांना सूचना केली होती. एप्रिल २००९ दरम्यान

त्यांनी त्यांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी देखील आप

वडील श्री सल्वाडोर डिसिल्व्हा आणि भाऊ श्री ब्रायः डिसिल्व्हा यांना सांगितले होते आणि त्याकरिता आपल्य

वैयक्तिक खात्यामध्ये रक्कम देखील जमा केली होती. आमर्

रोजी क्रियान्वित केलेली पॉवर ऑफ अटार्नी आता अवैध आणि

शून्य उरलेली आहे आणि आमच्या अशीलांना नवीन पॉक ऑफ अटानीं क्रियान्वित करण्याचा सह्रा दिला गेला होता

आमच्या अशीलांनी यावर विश्वास आणि भरवसा ठेवून श्र

डिसिल्व्हा आणि श्री ब्रायन डिसिल्व्हा यांचे नावे संयुक्तपरं

आणि बेगबेगळी स्वरूपाची अशा एकूण दोन पॉवर ऑप अटार्नी दिनांक ८ एप्रिल २००९ रोजी क्रियान्वित केल्या होत्या

परंतु आमच्या अशीलांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दोर्न्ह

पॉवर ऑफ अटार्नी धारकांनी अर्थात श्री सल्वाडोर डिसिल्ब आणि श्री ब्रायन डिसिल्व्हा, यांनी सदर पॉवर ऑफ अटार्नीच्य आधारे आमच्या अशीलांच्या नावे काही मालमत्ते संदर्भातील

व्यवहार आमच्या अशीलांच्या सचनेशिवाय केलेले आहे

त्यामळे श्री टेरेंस डिसिल्ब्स यांनी ८ ऑगस्ट २००३ आणि

अटानीं तात्काळ प्रभावाने रदबातल करण्याचा निर्णय घेतल

सदर सचनेद्रारे सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येत आहे र्क

कोणीही व्यक्ती किंवा संस्थेने वरील नमूद पॉवर ऑफ अटार्न आधारे किंवा त्यांच्या वतीने क्रियान्वित केलेल्या इतः

कोणत्याही दस्तऐवजाच्या आधारे श्री सल्वाडोर डिसिल्व

भाणि श्री ब्रायन डिसिल्व्हा यांचेशी कोणतेही व्यवहार करू नरे

आणि जर असे केले असेल तर त्यासाठी आमचे अशील श्र

कोणीही व्यक्ती जी अशा प्रकारे कोणताही व्यवहार करीत असेल

आणि त्यामुळे ते शून्य व अवैध आहेत.

दिनांक : ११.०९.२०२२

शीलांना सांगण्यात आले होते की दिनांक ८ ऑगस्ट २००

कळविण्यात येत आहे.

हे **मनी२मी फायनॅन्स पी. लिमिटे**ड. ने फी प्रेस जर्नल आणि नवशक्ती मध्ये प्रकाशित केलेल्या तीन सोन्याच्या लिलावाच्य

नोटिसांच्या संदर्भात आहे. ज्यामध्ये **लिलावाची तारीख सुधारित** केली आहे आणि खाली नमूद केलेल्या सारणीनुसार

लिलावाची तारीख

कर्जदाराचे नाव **निलोफर साजेद शेख, एलएएन क्र. एलबीएयुआर००००५१६२१३६** अंतर्गत <mark>२७</mark> ऑगस्ट. २०२१ रोजी पान क्र. ४ वर नवशक्ती (मराठी), मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित १३.२ सुचना जाहीरातीचा संदर्भ. अनवधानाने झालेल्या चुकीमुळे सुचना पाठवल्याची तारीख ही **१५ जुलै** २०२१ च्या ऐंवजी १६ जुलै, २०२१ अशी नमुद केली होती. आम्ही त्यामुळे १५ जुलै, २०२१ अशी वाचण्याची विनंती करित आहोत. सदर सूचनेतील इतर मजकुरात कोणताही बदल नाही

आयमीआयमीआय बँक लिमिटेड

याद्वारे सर्वसाधारण जनतेस कळविण्यात येत आहे की मी खालील परिशिष्टात विशेष विवरणित फ्लॅट संदर्भात कु. डिसूजा अँजेला पॉल यांच्या नामाधिकाराची पडताळणी करीत आहे आणि माझे अशील श्री कृष्णन आनंदन है मदर फ्लॅट खरेटी करण्याम इच्छक आहेत आणि त्याकरिता ते आमचे अणील कर्नाटक बँक लि बोरीवली (पश्चिम) शाखा. मुंबई - ४०० १०३ यांचेकडून सदर फ्लॅट समक्ष गृहकर्ज मिळविण्याकरिता इच्छुव

सर्व व्यक्ती/बँक्स/संस्था ज्यांचे खालील परिशिष्टात विशेष विवरणित सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागा संदर्भात किंवा त्या विरुद्ध विक्री, विनिमय, गहाण इक्विटेबल किंवा अन्यथा, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक कौटंबिक व्यवस्था, देखभाल, मत्यपत्र, भागीदारी, ताबा, भाडेपडा, पोट-भाडेपडा, भाडेकरू, परवाना ग्रहणाधिकार, तारण, सुविधाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकार कोणताही दावा असेल तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरह् सूचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी अन्यथा -असला कोणताही दावा सोडून दिले असल्याचे मानले जाईल आणि सदर फ्लॅट संदर्भातील सदर मालकाचे नामाधिकार हे स्पष्ट, विक्रीयोग्य आणि सर्व प्रकारे सम्पर्णपणे भारमक्त असे मानले जाईल वरील संदर्भित परिशिष्ट

सीटीएस क्र. २०८, दहिसर (पश्चिम), लिंक रोड, कांदरपाडा, मुंबई - ४०० ०६८ धारक जमीनीवर स्थित सदर सोसायटी द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १३ मधील विशिष्ट क्रमांक ६१ ते ६५ धारक ५ शेअर्स सह एकत्रितपणे महेश दर्शन सीएचएस लि. (इमारत क्र. २) मधील दुसऱ्या मजल्यावरील मोजमाप २७० चौ. फू. चे फ्लॅट क्र.

श्री कृष्णन आनंदन आणि कर्नाटक बँक लि बोरीवली (पश्चिम) शाखा यांचेकरिता ॲडव्होकेट पत्ता : ३०१, मिनारेट कंडोमिनिअम, दादाभाई कॉसरोड क. २ ठिकाण : मुंबई अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८

करूणाकर एस. शेट्टी,

ईमेल : advocate.kshetty@gmail.com

जाहीर सूचना

यादारे कळविण्यात येत आहे की वैद्यरत्नम औषधशाला प्रायव्हेट लिमिटेड (मालक) हे सॉलिटेअर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) चे एक सदस्य आहेत आणि (i) शेअर प्रमाणपत्र क्र. ०१० दिनांक २३ जन २०१२ अंतर्गत धारक आणि सदर सोसायटीचे शेअर भांडवल मध्ये विशिष्ट क्र. १४६ ते १५० (दोन्हीं समाविष्ट) धारक प्रत्येकी रूपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे ५ (पाच) पर्ण भरण केलेले शेअर्स आणि (ii) प्लॉट क्र. ४३५. डी. के. संध मार्ग, चेंबर पोस्ट ऑफिस समोर, चेंबर, मंबई ४०० ०७१ येथील सॉलिटेअर नावाच्या इमारतीमधील मोजमाप ६८.७५ चौ. फ. (सपर बिल्ट अप एरिया) किंवा जवळपास च्या संलग्न बेसमेंट सह तळ मजल्यावरील मोजमाप १८३.०२ चौ. फू. (सुपर बिल्ट अप एरिया) (सदर शॉप्स) मधील शॉप परिसर क्र. एस-१, एस-२ आणि एस-३ च्या तांबा आणि वहिवाट हक, सदर शेअर्सचे सम्बन्धित रीत्या धारक आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ०१४ दिनांक २३ जून २०१२ (एकत्रितपणे सदर शेअर्स) अंतर्गत धारक आणि सदर सोसायटीच्या शेअर भांडवल मध्ये विशिष्ट क्र. १६६ ते १७० (दोन्हीं समाविष्ट) धारक प्रत्येकी रूपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे ५ (पाच) पूर्णत: भरणा

मालक यांचेकडे (i) अनुक्रमांक केआरएल-१/९०९६/२००६ धारक मेसर्स थापर ॲसोसिएट्स आणि थापर डेव्हलपर्स प्रा. लि. यांचे द्वारे क्रियान्वित विक्रीसाठीचा करार दिनांक ३० डिसेंबर २००६, (ii) शेअर प्रमाणपत्र क्र. ०१० दिनांक २३ जुन २०१२ आणि (iii) शेअर प्रमाणपत्र क्र. ०१४ दिनांक २३ जुन २०१२ हे दस्तऐवज ताब्यात नाहीत आणि हरविले आणि/किंवा गहाळ झाले आहे आणि खुप शोध घेऊनई

त्यामुळे याद्वारे सर्वसाधारण जनतेस कळविण्यात येत आहे की कोणतीही व्यक्ती, बँक आणि /किंव आर्थिक संस्था ज्यांचे सदर शॉप्स किंवा वरील नमूद सदर नामाधिकार करार संदर्भात किंवा त्या विरुद्ध विक्री, गहाण, विनिमय, प्रभार, भाडेपट्टा, परवाना, ग्रहणाधिकार, वारसाहक, बक्षीस, विश्वस्त, देखभाल, भाडेकरू, कौटुंबिक व्यवस्था, मृत्युपत्र, ताबा, कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण, रिवेन्यू किंवा वैधानिक प्राधिकारी किंवा लवाद द्वारे किंवा प्री-एम्प्शन अंतर्गत जारी कोणतीही डिक्री, आदेश किंवा अवार्ड, कर्ज, एडवांसेस किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल तर त्यांनी खालील सुचनेच्या प्रसिद्धीच्य तारखेपासून १४ दिवसांच्या आत, ज्या समर्थनीय दस्तावेजांच्या आधारे ते आपला दावा करीत असतील त्या दस्तावेजांच्या सर्व प्रतींसह खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील पत्त्यावर याबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी अन्यथा असा दावा/दावे, जर असेल, तर ते सोडून दिले असल्याचे आणि/किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि असा कोणताही दावा त्यानंतर अस्तित्वात असल्याचे मानले जाणार नाही दिनांक ११ सप्टेंबर २०२२

> स्वाक्षरी / मेसर्स के. आगर ॲण्ड कं. ॲडव्होकेटस ॲण्ड सॉलिसिटर्स मीडोज हाउस. ४था आणि ५वा मजला, ३९ नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मंबई ४०० ०२३, mumbai@kasharindia.com

Indian Bank

रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट आणि कलम १३(१२ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनां ७.२०१८ रोजी मागणी सूचना जारी करून <mark>श्री. जगदीश एस गुरबानी व श्री. हरेश एस गुरबानी(कर्जदार/स</mark>ह कर्जदार/गहाणदार) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम ३१.०५.२०१८ रोजीस रु. ३९,७०,७१२/- (रुपर <mark>कोणचाळीस लाख सत्तर हजार सातशे बारा मात्र) आणि सदर</mark> सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून रकमेची परतफे ो ३१.०५.२०१८ पासून पुढील व्याज व अनुशंगिक खर्च सह ०१.०६.२०१८ पासून मान्य केलेल्या दराने पुढी व्याज समाविष्टीत असून या रकमेची परतफेड ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की मेम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सद ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक **६ सप्टेंबर, २०२२** रोज वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू न

आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा इंडियन बँक चेंबूर(पूर्व) शाखा यांस रक्का ०६.०९.२०२२ रोजीस रु. ३९.७०.७१२/- (रुपये एकोणचाळीस लाख सत्तर हजार सातशे बारा मात्र) आणि

३१.०५.२०१८ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील. ारण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीक कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क. १३०२. १३वा मजला दमारत क. १ ऑटम अशी जात दमारत.. सीजन असा जात कॉम्पलेक्स. गा गांधारे, तालुका–कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण, महाराष्ट्र–४२१३०१

ठिकाण: कल्याण प्राधिकत अधिकारी, इंडियन बँक शाखा

🔰 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

कुमता शाखा ८३२५ -वरुण आर्केड, बस स्टॅण्ड रोड, नेल्लिकेरी, कुमता, यु. के. जिल्हा, कर्नाटक-५८१३४३ ईमेलः vikumt@bankofbaroda.com

वाहन लिलाव सूचना

'जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे'' अटीवर खालील नमुद वाहनांच्या खरेदीकरिता जनतेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ?) कर्जदाराचे नाव: तुषार सिताराम घोसाळकर, मु./पो. - १८३२, कडवई, तालुका संगमेश्वर, रत्नागिरी-४१५६०९.

वाहन क्र.: एमएच ०८ एएन ४६७४ वाहनाचा प्रकार: मारुती डिझायर

व्हीएक्सआय चेसिस क्र.: एमए३सीझेडएफ६३एसजेके४४८०३६ इंधन: पेट्रोल

इंजिन क्र.: के१२एमएन२२८५३३० मॉडेल: ११/२०१८ राखीव किंमत: रु. ३,४२,६५४/-इअर: रु. ३४,२६५/-निरिक्षणाची तारीख: ११.०९.२०२२ ते २९.०९.२०२२

निरिक्षणाचे ठिकाण: सुर्योदय यार्डस् प्रायव्हेट लिमिड - पनवेल, प्लॉट क्र. १०४/१, शेद्ंग बायपास रोड, मुंबई पुणे हायवे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, पिनकोड - ४१०२०६. इअर रक्कम जमा कऱ्याची अंतिम तारीख: २९.०९.२०२२

लिलावाची तारीख: ३०/०९/२०२२ रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान राखीव किंमतीच्या १०% इअर ही बँक ऑफ बडोदा, कुंमता शाखा, कुमता खाते क्रमांक नावच्या ''न्यू इंटरमेडिअरी खाते'' मध्ये जमा करायची आहे.

१. वाहन ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे'' अटींच्या अंतर्गत विकण्यात येईल.

पक्षकारांकडन कोणतेही कर्ज घेतले असल्यास ते राखीव किंमतीपेक्षा कमी नसावे. २. अधिक तपशिलाकरिता इच्छुक बोलीदार bob.auctiontiger वर किंवा ९७३९६९८८९५ वर शाखेत संपर्क करू शकतात. ३. बोलीदारांकडे ई-लिलाव पोर्टलमधील लॉगईन आयडी आणि पासवर्ड असावा. ई-प्रदान निश्चित करणे आवश्यक आहे. ई-लिलाव पोर्टलमध्ये केवायर्स तपशील अपलोड केलेल्यानाच फक्त परवानगी देण्यात येईल. ४. बोलीदारांनी लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करावा. दस्तावेज अपलोड करावेत, बोली सादर करण्यात आणि ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ई-लिलाव प्रक्रियेतील प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. संपर्कः मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड आणि श्री. प्रवीण कुमार थेवर (९७२२७७८८२८, ०७९३५०२२१४५/१४९/१८२), ईमेल: praveenthevar@auctiontiger.net, soni@auctiontiger.net. ५. विक्री उच्चत्तम विक्री किंमत दिलेल्या खरेदीदाराच्या मागे निश्चित करण्यात येईल आणि तारण धनकोंच्या निश्चितीच्या अधीन राहील. ६. बँकेने कोणतेही प्रशासकीय कारण, अटी आणि शर्तीमधील कमतरती आणि तफावत किंवा कोणत्याही अन्य कारणांमळे कोणत्याही वेळी रद्द करण्याचा हक्क राखन ठेवला आहे. ७. यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या तारखेपासून १० दिवसांत विक्री रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यास जमा केलेली इअर जप्त करण्यात येईल. ८. यशस्वी बोलीदाराने राज्यातील लागू कायद्यानुसार इन्श्ररन्स, एफआरसी, नोंदणी शुल्क इं.साठी देय शुल्क भरायचे आहे. ९. सर्व बोलीटारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजन घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील. १०. प्रस्तावित बोलीदाराने वाहनाच्या निरिक्षणाकरिता तारीख आणि वरील नमूद पत्त्यावर संपर्क करणे आवश्यक आहे.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०२.०९.२०२२ ठिकाण : कुमता बँक ऑफ बडोदा

अर्टेमिस इलेक्टिकल्स अँड प्रोजेक्टस लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात अर्टेमिस इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) सीआयएनः एल५१५०५एमएच२००९पीएलसी१९६६८३

ARTEMIS 🚯

नोंदणीकृत कार्यालयः अर्टेमिस कॉम्प्लेक्स, गाळा क्र. १०५ आणि १०८, नॅशनल एक्स्प्रेस हायवे, वसई (पूर्व), ठाणे - ४०१२०८, महाराष्ट दुरध्वनीः ०२२–२५७२२४५६/७९६३५१७४ ई–मेलः <u>contact@artemiselectricals.com</u>

संकेतस्थळः <u>www.artemiselectricals.com</u> याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (ङ्गव्हीसीङ्ग)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे **अर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स लिमिटेडची १३**

वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. घेण्यात येणार आहे. सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारे निर्गमित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२९/१९ आणि कारभार व्यवहार मंत्रालय **(''एमसीए'')** द्वारे निर्गमित सर्वसाधारण सर्क्यूलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (''अ**धिनियम'')** च्या प्रयोज्य तरतुदीनुसार सूचना आमंत्रित करण्यात येत आहे. १. सर्क्युलर्स नुसार, वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत. सप्टेंबर ०८, २०२२ रोजी ईमेलद्वारे एजीएमच्या सूचनेची पाठवणी पूर्ण झाली आहे.

एजीएमच्या सुचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदणीत उपस्थित आहे अशा कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना पाठविण्यात आल्या

रिमोट ई-मतदान कालावधी **मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२२** रोजी संपेल. सदर कालावधीदरम्यान, कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २३, २०२२ रोजी डिमटेरिअलाईज्ड स्वरूप वा प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारण केलेले सभासद त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली देऊ शकतात. रिमोट ई-मतदान मॉड्यूल त्यानंतर सीडीएसएलद्वारे शक्य नसेल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित सभासद आणि ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास थांबविण्यात आलेले नाही, त्यांना एजीएम येथे ई–मतदान पद्धतीद्वारे मत देऊन त्यांचा हक्क वापरता येईल.

डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासदांकरिता रिमोटली मतदानाचे स्वरूप आणि ज्यांनी ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सभासदांकरिता एजीएम सूचनेत पुरविण्यात आले आहे.

सभासदं ज्यांनी डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे त्याचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल, कॅमिओ सिक्युरीटीज लिमिटेड यांना cameo@cameoindia.com येथे अपटेड करण्याची विनंती आहे

आणि व्हीसीद्वारे एजीएम सहभागाकरिता सूचना आणि रिमोट ई-मतदानाकरिता सूचना, १३ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या प्रती प्राप्त करण्यासाठी contact@artemiselectricals.com यांना कार्बन कॉपी पाठवावी. सभेदरम्यान प्रश्न विचारण्यासाठी/ त्यांचे मत मांडण्यासाठी भागधारकांनी सभेपूर्वी ७ दिवसात contact@artemiselectricals.com येथे त्यांचे नाव नमूद करून त्यांचा डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्र., ई-मेल आयडी,

मोबाईल क्रमांकांची विनंती त्यांना पाठवून प्रवक्ता म्हणून त्यांनी स्वतःची नोंदणी करावी. केवळ नोंदणीकृत प्रवक्ते यांनाच

सभेदरम्यान बोलण्याची परवानगी असेल. सभेदरम्यान बोलायचे नसेल पण प्रश्न असतील अशा भागधारकांनी **सभेपूर्वी ३ दिवसात** contact@artemiselectricals.com येथे त्यांचे नाव नमूद करून त्यांचा डिमॅट खाते क्रमांकमफोलिओं क्र., ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांकांची विनंती त्यांना प्रश्न पाठवावे. सदर प्रश्नांची उत्तरे कंपनीद्वारे ई-मेलने देण्यात येतील.

एजीएमदरम्यान वा आधी कोणत्याही सहाय्याची आवश्यकता सभासदांना हवी असल्यास, सीडीएसएल यांना helpdesk.evoting@cdslindia.com यांना येथे संपर्क साधावा अथवा टोल ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

सुचनेसह वार्षिक अहवाल, एजीएमचे तपशील कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. असे तपशील प्राप्त

करण्यासाठी सभासदांना www.artemiselectricals.com भेट देण्याची विनंती आहे. सूचना याद्वारे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनुसार देण्यात येते की, ३१ मार्च, २०२२ रोजी

संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाकरिता सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण खाते शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ पासून ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. अर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्रस लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई

दिनांक : ०८/०९/२०२२

अलहिना खान कंपनी सचिव

(उल्हास पै ॲडव्होकेट हायको कृष्णा पॅलेस, साई धाम मंदिर जवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१

तर ते सम्पूर्णपणे त्यांच्या स्वताच्या जबाबदारी आणि खर्चा व असेल आणि होणाऱ्या परिणामासाठी ती व्यक्ती स्वतःच जबाबदार असेल आणि असा कोणताही व्यवहार आमचे अशील श्री टेरेंस डिसिल्व्हा यांचेवर कायदेशीर रीत्य बंधनकारक नसेल याची कृपया नोंद घ्यावी.

वीएसके ॲसोसिएट्स करित